

JSW Steel, JFE Steel tie up for electrical sheet production

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, May 7

JSW STEEL ON Friday said it has signed a memorandum of understanding (MoU) to conduct a feasibility study with JFE Steel Corporation to establish a grain oriented electrical steel sheet manufacturing and sales joint-venture company in India.

The plan is to complete the study within the current 2021 fiscal year and take appropriate steps to set up this JV company subject to requisite approvals,

To conduct a feasibility study within the current fiscal and take steps to set up a JV company

JSW Steel said, JSW Steel said the company and JFE Steel continue to deepen their alliance since they signed a comprehensive strategic collaboration agreement in 2009, under which JFE Steel took an equity stake in JSW Steel, and has provided technical co-operation with regard to

automotive steel products.

Seshagiri Rao, Joint MD, JSW Steel and Group CFO said: "This feasibility study for a joint venture with JFE Steel for manufacturing grain oriented electrical steel sheet in India will strengthen our position as India's leading manufacturer of advanced steel products that lead to reduced CO2 emissions and a more sustainable world".

EIB commits 2nd tranche of €150 m for Pune Metro

FE BUREAU
Pune, May 7

THE EUROPEAN Investment Bank (EIB) and the Indian government on Friday signed a contract for second tranche of Euro 150 million for Pune Metro Rail project. EIB had approved the total loan of Euro 600 million to fund the Pune Metro Rail project. The contract for first tranche of Euro 200 million was signed on July 22, 2019.

The Maharashtra Metro Rail Corporation (MAHMETRO) is the implementing agency for this project. The EIB financing will fund construction and operation of Corridor 1 (North-South) — Pimpri Chinchwad Municipal Corporation to Swargate and Corridor 2 (West-East) — Kothrud to Ramvadi, totalling about 31.25 kilometers and purchase of a related fleet of metro cars.

Blockchain-based healthcare info system for mobile apps

FE BUREAU
Chennai, May 7

WITH AN AIM to digitise healthcare information systems, researchers at the Indian Institute of Technology (IIT-M) Madras have developed a blockchain-based data exchange system for a mobile phone-based application.

The system, 'BlockTrack', is currently being field-tested at IIT Madras Institute Hospital.

The project has been undertaken with support from Infosys as part of its CSR programme which began during the peak of the Covid-19 pandemic last year. BlockTrack aims to digitise healthcare information systems while ensuring the protection of sensitive personal information and medical records by decentralising the control and own-

ership of patient data, through a blockchain-based innovation. The innovation is now protected through a provisional IP filed with the Indian Patent Office, said a release by IIT-M.

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (PROJECT) W-II
DELHI JAL BOARD : GOVT OF NCT DELHI
501, VARUNALAYA PHASE-I, KAROL BAGH, NEW DELHI-110005
Press NIT No:- 01 (2021-22)

Sl. No.	Name of work	Estimated Cost	Earnest Money (EMD) and Tender fees	Date of release of tender in E-Procurement solution	Last date/time of receipt of tender
1.	Providing consultancy services for Construction of Multi Storey New office building ph-III at Varunulaya, Karol Bagh, Delhi	Lump Sum	EMD "NIL" as per O.M No. F(9)/4/2020-PPD dated 12.11.2020 endorsed by Jt. Director (F&A)-I, DJB dated 23.12.2020, & Tender Fee Rs. 1500/-	07.05.2021 vide Tender ID No. 2021_DJB_203222.1	07.06.2021 At 03.00 P.M.

Any future amendment & corrigendum, time extension, if any, to the above notification/ NIT can only be seen on website <http://govtprocurement.delhi.gov.in>.

ISSUED BY P.R.O. (WATER)
Adv. No. J.S.V. 47 (2021-22)

"STOP CORONA - WEAR MASK, FOLLOW PHYSICAL DISTANCING & MAINTAIN HAND HYGIENE"

Sd/-
(M.P. Singh)
EE (Proj.) W-II

Duncan Engineering Limited				
(Regd. Office : F-33, Rajagaon, MIDC, Tal. Shirur, Dist. Pune -412 209) (CIN NO. - L28991PN1961PLC139151)				
Extract of audited Financial Results for the Year ended March 31' 2021				
Particulars	Quarter Ended		Year Ended	
	Mar 31' 2021	Mar 31' 2020	Mar 31' 2021	Mar 31' 2020
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1 Total Income from Operations	1,358.23	1,055.29	4,199.78	4,438.97
2 Net Profit from ordinary activities after tax	599.38	(80.47)	798.77	326.30
3 Total Comprehensive income for the period (Comprising profit for the period and Other Comprehensive Income for the period) after tax	603.90	(80.51)	801.57	318.03
4 Equity share capital	369.60	369.60	369.60	369.60
5 Other Equity	-	-	2,668.52	1,866.95
6 Earnings per share (EPS) (Face value of Rs. 10/- each)	16.22	(2.18)	21.61	8.83
Basic & Diluted				

Notes :

- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on May 7, 2021.
- The above is an extract of the detailed format of Yearly Financial Results filed with the stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Financial Results for the Year ended Mar 31' 2021 are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and Company's website www.duncanengg.com

By Order of the Board of Directors
Sd/-
(Akshat Goenka)
Managing Director

Place : Pune
Date : 7th May, 2021

CORRIGENDUM

The public at large is hereby informed that in e-auction sale notice published in this newspaper on 23.04.2021, at Sl.No. 6-pertaining to account of Geeta Devi, following addition should be read:

"That the property is a subject matter of the litigation pending before Hon'ble Rohini District Court in Suit No. CS DJ/57978/2016 titled as "Vikash Singh Malik vs Geeta Devi"

Rest contents will remain as it is.
(Dr. Amit Gupta)
Authorised Officer

ICRA

ICRA Limited

Corporate Identity Number (CIN): L74999DL1991PLC042749

Registered Office: B-710, Statesman House, 148, Barakhamba Road, New Delhi-110001

Telephone No.: +91-11-23357940-45; Website: www.icra.in; Email ID: investors@icraindia.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

(₹ in lakh)

S. No.	Particulars	Quarter ended March 31, 2021 (Audited)	Year ended March 31, 2021 (Audited)	Quarter ended March 31, 2020 (Audited)	Year ended March 31, 2020 (Audited)
1	Total income from operations	4,846.41	18,126.72	5,276.38	20,778.26
2	Net profit / (loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	2,205.25	7,166.29	2,860.18	9,205.20
3	Net profit / (loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	2,205.25	7,166.29	2,860.18	9,205.20
4	Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	1,625.45	5,294.54	2,108.48	6,497.98
5	Total comprehensive income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and Other comprehensive income (after tax)]	1,633.06	5,320.00	2,093.57	6,444.14
6	Equity share capital	965.12	965.12	965.12	965.12
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		60,492.89		57,287.92
8	Earnings per share (of ₹ 10/- each)				
	Basic :	16.90	55.04	21.92	67.55
	Diluted :	16.90	55.04	21.92	67.55

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

(₹ in lakh)

S. No.	Particulars	Quarter ended March 31, 2021 (Audited)	Year ended March 31, 2021 (Audited)	Quarter ended March 31, 2020 (Audited)	Year ended March 31, 2020 (Audited)
1	Total income from operations	8,209.46	30,106.08	8,706.50	32,108.84
2	Net profit / (loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	3,051.72	11,200.51	4,190.19	13,147.59
3	Net profit / (loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	3,051.72	11,200.51	4,190.19	13,147.59
4	Net profit / (loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	2,250.68	8,268.34	3,485.65	9,723.77
5	Total comprehensive income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and Other comprehensive income (after tax)]	2,259.38	8,270.06	3,458.88	9,661.24
6	Equity share capital	965.12	965.12	965.12	965.12
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		74,807.59		69,196.35
8	Earnings per share (of ₹ 10/- each) -				
	Basic :	23.08	84.89	35.95	99.98
	Diluted :	23.08	84.89	35.95	99.98

NOTES:

1. During the year ended 31 March 2021, the Company was dealing with certain continuing matters and following are the updates:

- The Securities and Exchange Board of India (SEBI) enhanced the penalty amount from ₹ 25 lakhs to ₹ 1 crore in respect of an adjudication proceeding initiated by it in relation to the credit ratings assigned to one of the Company's customer and the customer's subsidiaries. The Company deposited the enhanced penalty amount under protest and filed an appeal with the Securities Appellate Tribunal contesting the said order. The said appeal is under review. On this matter, the Company also co-operated with other government agencies in relation to queries received from them.
- The Board of Directors ("Board") had previously appointed external experts to examine and report on anonymous representations making certain allegations against two former officials which were forwarded to the Company by SEBI ("Representations"). The findings of the external experts indicated that the conduct of the aforesaid officials was not in conformity with certain applicable regulations and the Company policies relating to credit rating activities. The key findings along with the remedial measures were submitted to SEBI in July 2020. The Company has implemented the remedial measures, including termination of services of aforesaid officials.
- The Company had also received another anonymous representation in the previous financial year. The Company has concluded the examination thereof and finalized the necessary action plan during the current financial year. The findings did not indicate any adverse financial impact. Basis the foregoing and the legal counsel opinion obtained; the Company does not foresee any significant adverse implications on the Company.

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone and Consolidated Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statutory Auditors of the Company have carried out audit of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2021. The full format of the Quarterly Standalone and Consolidated Audited Financial Results and Audit Report thereon are available on the Stock Exchange websites of National Stock Exchange and BSE at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and under the Investors section on the Company's website www.icra.in.

By Order of the Board of Directors

N. Sivaraman

Managing Director & Group CEO

(DIN: 00001747)

Place : Mumbai

Date : May 6, 2021

BSE LIMITED

25th Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001
CIN No. : L67120MH2005PLC155188



PUBLIC NOTICE

In terms of Regulation 22(3) of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009 ("Regulations") and as per the rules made under Section 21A of the Securities Contracts (Regulation) Act, 1956 and the Rules, Bye-Laws and Regulations of BSE Limited ("the Exchange"), **NOTICE** is hereby given that the Exchange proposes to delist the undermentioned 17 companies from the Exchange as the said companies have, inter alia, made out grounds for delisting of their securities i.e. the trading in the securities of the said companies has been under suspension for a period of more than six months on account of non-compliance with various clauses of the erstwhile Listing Agreement / SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

While the Exchange has issued a Notice to the companies at their last known address as per Exchange as well as MCA records (where different), asking the said companies to SHOW CAUSE as to why the Exchange should not proceed with the compulsory delisting of the companies, they have either failed to reply to the Exchange communication in the specified manner or failed to take steps for completion of revocation of suspension in the trading of their securities or sought compulsory delisting. The list of these companies along with their last known addresses as per records is given below:

Sr. No.	Scrip Code	Company Name	Address as per Exchange Records
1	526594	B Nanji Enterprises Ltd	Moorti Bunglow, 5 Ashok Nagar Co-operative Housing Society Ltd, Behind Sundervan Satellite, Ahmedabad - 380015, Gujarat
2	517203	Bee Electronic Machines Ltd	266, Dr Annie Besant Road, Opp Passport Office, Worli, Mumbai - 400030, Maharashtra
3	530781	International Housing Finance Corporation Ltd	Moorti Bunglow, 5 Ashok Nagar Co-operative Housing Society Ltd, B/h Sundarvan, Satellite, Ahmedabad - 380015, Gujarat
4	530049	JJ Exporters Ltd	64, Bright Street, Kolkata - 700019, West Bengal
5	524250	Lalit Polymers & Electronics Ltd	A-9A, Green Park Main, New Delhi - 110006, Delhi
6	530347	Magnum Ltd	502, Kiran Appartment, Asha Kiran Flats, Vejalpur, Ahmedabad -380015, Gujarat
7	517336	Modern Malleables Ltd	Malleable House, 53 B, Mirza Ghalib Street, Kolkata - 700016, West Bengal
8	536644	Newever Trade Wings Ltd	238B, Unit 4B, 4th Floor, A. J. C. Bose Road, Kolkata - 700020, West Bengal
9	530971	Nimbus Industries Ltd	A/203, Bhoomi Utsav, M.G. Road, Near Kala Hanuman, Kandivali (West), Mumbai - 400067, Maharashtra
10	540426	Relstruct Buildcon Ltd	201-202, Sunshine Plaza, 2nd Floor, Subhash Lane, Malad East, Mumbai - 400097, Maharashtra
11	500371	Samtel India Ltd	Village Naya Nohra, Tehsil - Ladpura, Dist Kota, Kota - 324001, Rajasthan
12	531160	Saumya Capital Ltd	5, Akar Complex, First Floor, Darpan Five Roads, Narangpura, Ahmedabad - 380009, Gujarat
13	506874	Shreejal Info Hubs Ltd	912, Krushal Commercial Bldg, M G Rd, Chembur (W), Above Shopper Stop, Mumbai - 400049, Maharashtra
14	526530	Sudev Industries Ltd	847, Bara Darwaza, Kayasthawada, Sikandrabad, Bulandshahr - 203205, Uttar Pradesh
15	535141	Sunstar Realty Development Ltd	Office No. 422, Level 4, Dynasty, A Wing, Andheri-Kurla Road, Mumbai - 400059, Maharashtra
16	531699	Super Domestic Machines Ltd	T.F. 416, Madhavpura Ganj Bazar, Nr. Hathisingh Vadi, Opp. Ambaji Mata Mandir, Madhapura, Ahmedabad - 380004, Gujarat
17	519303	Trombo Extractions Ltd	18-C.A. B. Road, Tejpur Bridge, Indore - 452001, Madhya Pradesh

Notes:
The details of the Management / Directors of the abovementioned companies, as per the records of the Exchange, are available on the Exchange website www.bseindia.com under the tab "Corporate Information" under 'Management' on the individual company's webpage. In case of any change in the details of the Management / Directors as compared to the details posted on the BSE website, the same should be communicated immediately to the Exchange but not later than 15 working days from the date of this notice, in the manner specified herein below.

All concerned are advised to note that the consequences of compulsory delisting which were mentioned in the said Notice would include the following:-

- These companies would cease to be listed on the stock exchange and would be moved to the Dissemination Board of the Exchange.
- As per SEBI Delisting Regulations, 2009 the following **consequences of compulsory delisting would apply to the companies not under liquidation / liquidated:**
 - In terms of Regulation 24 of Delisting Regulations,
 - The delisted company, its whole time directors, its promoters and the companies which are promoted by any of them shall not directly or indirectly access the securities market or seek listing for any equity shares for a period of ten years from the date of such delisting.
 - In case of such companies whose fair value is positive –
 - Such a company and the depositories shall not effect transfer, by way of sale, pledge, etc., of any of the equity shares held by the promoters / promoter group and the corporate benefits like dividend, rights, bonus shares, split, etc. shall be frozen for all the equity shares held by the promoters / promoter group, till the promoters of such company provide an exit option to the public shareholders in compliance with sub-regulation (3) of regulation 23, as certified by the concerned recognized stock exchange;
 - The promoters and whole-time directors of the compulsorily delisted company shall also not be eligible to become directors of any listed company till the exit option as stated in clause (a) above is provided.
 - As per the provisions of Regulation 23(3) of the SEBI Delisting Regulations,
 - The promoter of the company shall acquire delisted equity shares from the public shareholders by paying them the value determined by the valuer within three months of the date of delisting from the recognized stock exchange, subject to their option of retaining their shares. Explanation: For the purposes of sub-regulation (1), -
 - 'Valuer' means a chartered accountant within the meaning of clause (b) of section 2 of the Chartered Accountants Act, 1949 (38 of 1949), who has undergone peer review as specified by the Institute of Chartered Accountants of India constituted under that Act, or a merchant banker appointed to determine the value of the delisted equity shares;
 - Value of the delisted equity shares shall be determined by the valuer having regard to the factors mentioned in regulation 15.
 - As per directions received from SEBI with regard to companies **under liquidation / liquidated:**
 - For all companies which are 'Under Liquidation / Liquidated' and which are compulsorily delisted, the consequences of compulsory delisting as provided for in Regulation 24(1) of the SEBI Delisting Regulations, 2009 would not apply to the companies / promoters / whole time directors of these companies if the date of the appointment of provisional liquidator or the order of winding up is prior to the date of compulsory delisting.

In case, any concerned person is desirous of making any representation to the Exchange, they may do so in writing with all supporting documents, **within 15 working days of the date of this Notice**. Scanned copy of the signed representation containing complete contact details (email id, address and phone number) of the person/s making the representation/s should be **mandatorily emailed to the specified email id i.e. bse.delistscn@bseindia.com**.

Any anonymous representation(s) would not be considered valid.

Kindly note that representations that are sent through any mode of communication other than to the designated email id would not be construed as valid representation and thus, will not be considered by the Exchange.

For and on behalf of BSE Ltd.
May 8, 2021

